



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-ब

वर्ष ४, अंक ९]

गुरुवार ते बुधवार, मार्च १-७, २०१८ / फाल्गुन १०-१६, शके १९३९

[पृष्ठे ७, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :—

६

मंगळवार जानेवारी ५, २०१६/पौष १५, शके १९३७

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ जानेवारी २०१६

(संदर्भ.—कलम १ चे उप कलम ३)

अधिसूचना क्रमांक १

(संदर्भ— नियम १ चा उप नियम २)

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. १०१५/(४३५/१५)/लाक्षेवि (कामे).—महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्तिक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहिल.

(१)

अ.क्र.	प्रकल्पाचे नाव	कायदा लागू होणारे क्षेत्र	लागू करावयाची कलमे	ज्या तारखेपासून लागू होईल ती तारीख	शेरा
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	पुसली लघु पाटबंधारे प्रकल्प, तालुका वरुड, जिल्हा अमरावती.	पुसली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र.	सर्व	५ जानेवारी २०१६	—

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th January 2016

[See section 1(3) of the Act]

NOTIFICATION 1

[see Rule 1(2)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA.1015/(435/15)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra hereby notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

Sr. No.	Name of Irrigation Project	Applicable Area	Sections applied	Date of Applications	Remarks
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)
1	Pusli Minor Project, Taluka Warud, District Amravati.	Entire Command Area of Pusli Minor Project.	All	5th January 2016.	—

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ जानेवारी २०१६

अधिसूचना क्र. २

[संदर्भ.—नियम क्र. १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-१०१५/(४३५/१५)/लाक्षेवि (कामे).—महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केले प्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्रमांक (३) व (४) मध्ये विनिर्दिष्टीत केल्याप्रमाणे, कालवा अधिकाऱ्यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अ.क्र.	प्रकल्प व क्षेत्र	कालवा अधिकारी	म.सि.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे.
(१)	(२)	(३)	(४)
१	पुसली लघु पाटबंधारे प्रकल्पाचे संपूर्ण लाभक्षेत्र.	कार्यकारी अभियंता, अमरावती पाटबंधारे विभाग, अमरावती	कलमे -६ (१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(१), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सि.प.शे.व्य. नियम-३.
		अधीक्षक अभियंता, उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळ, अमरावती.	कलम: ६(५) व ४२(२).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार,
शासनाचे उप सचिव.

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th January 2016

NOTIFICATION 2

[See Act section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA.1015/(435/15)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2(4), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the Maharashtra Management of Irrigation System by Farmers, Act 2005.

Sr.No.	Project and Command Area	Canal officers	Sections of MMISF Act, 2005 of which powers are given to Canal Officers
(1)	(2)	(3)	(4)
1	Entire command Area of Pusali Minor Project.	Executive Engineer, Amravati Irrigation, Division Amravati.	Sections.—6 (1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 16(1), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(2), 21(1), 22, 23(1), 26(1), 41, 42(1), 68(1) 44, 45, 47(2), 48, Maharashtra Management of Irrigation System by Farmers Rule Section 3.
		Superintending Engineer Upper Wardha Project, Circle Amravati.	Sections.—6(5) and 42(2)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR,
Deputy Secretary to Government.

मंगळवार जानेवारी ५, २०१६/पौष १५, शके १९३७

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,
मुंबई ४०० ०३२ दिनांक ४ जानेवारी २०१६

अधिसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६.

क्रमांक प्राफेब.२०१०/प्र.क्र.२६/पुनर्बांधणी-३/म-१०.— ज्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. अधि. एकेचाळीस) चे कलम-४ पोट-कलम (१) च्या खंड, (तीन) व (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या अनुषंगाने तालुक्यांचा समावेश असलेले उपविभाग त्यांच्या मुख्यालयासह, क्रमांक प्राफेब.२०१०/प्र.क्र.२६/पुनर्बांधणी-३/म-१०, दिनांक २६ जुलै २०१३ च्या शासन अंतिम अधिसूचनेद्वारे (यापुढे ज्याचा उल्लेख उक्त अधिसूचना म्हणून करण्यात आला आहे) प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त कलम-४ च्या पोट-कलम (४) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे यापुर्वी दिनांक २६ जून २०१२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन प्रारूप अधिसूचनेद्वारे गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव-अर्जुनी आणि सडक-अर्जुनी या तालुक्यांच्या उप विभागाचे मुख्यालय हे सडक-अर्जुनी असून ते दिनांक २६ जुलै २०१३ च्या अंतिम अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे मोरगाव-अर्जुनी नसल्यामुळे मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका क्र. ७२/२०१३ मध्ये दिनांक १० डिसेंबर २०१४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार दिनांक २६ जुलै २०१३ ची उक्त अंतिम अधिसूचना, त्या अधिसूचनेमधील परिशिष्टामध्ये नमूद करण्यात आलेल्या नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव-अर्जुनी या उपविभागासंदर्भातील बाब क्र. १४१ रद्दबातल ठरविली आहे.

आणि ज्याअर्थी, गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव-अर्जुनी उप विभागामध्ये मोरगाव-अर्जुनी आणि सडक-अर्जुनी या तालुक्यांच्या उप विभागाचे मुख्यालय मोरगाव-अर्जुनी येथे होणे महाराष्ट्र शासनाला आवश्यक वाटत असल्यामुळे आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. अधि. एकेचाळीस) चे कलम-४ च्या पोट-कलम (१) च्या खंड, (तीन) व (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून उक्त अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यासाठी काढण्याचे प्रस्तावित असलेल्या अधिसूचनेचे प्रारूप कलम-४ च्या पोट कलम (४) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी दिनांक २३ जून २०१५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते ;

आणि ज्याअर्थी, शासनाने सदरहू प्रकरणी प्राप्त हरकती व सूचना विचारात घेतल्या आहेत.

त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महा. अधि. एकेचाळीस) चे कलम-४ च्या पोट-कलम (१) च्या खंड, (तीन) व (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून शासन उक्त अधिसूचनेच्या परिशिष्टातील अ.क्र. १४१ वरील मजकूराऐवजी खालील प्रमाणे सुधारित मजकूराचा समावेश करीत आहे.

अ.क्र	जिल्हा	उप विभागाचे नाव	उप विभागात समाविष्ट होणाऱ्या तालुक्यांची क्षेत्रे	उप विभागाचे मुख्यालय
(१)	(२)	(३)	(४)	(५)
“१४१	गोंदिया	मोरगाव-अर्जुनी	मोरगाव-अर्जुनी व सडक-अर्जुनी	मोरगाव-अर्जुनी ”

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कि. पां. वडते,
शासनाचे उप सचिव.

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032 dated the 4th January 2016

NOTIFICATION

MAHARASHTRA LAND REVENUE CODE, 1966.

No. Pra. Phe. B.- 2010/C. R. 26/ Reconstruction-3/M-10.—Whereas, *vide* the Government Notification, Revenue and Forests Department, No. Pra. Phe. B.-2010/ C. R. 26 / Reconstruction-3/M-10, dated the 26th July 2013 (hereinafter referred to as the said Notification) issued in exercise of the powers conferred by clauses (iii) and (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), the Sub-Divisions consisting of Talukas mentioned therein are specified alongwith their headquarters ;

And whereas, the High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench *vide* its Judgement dated 10th December 2014 passed in Public Interest Litigation No. 72 of 2013 quashed and set aside the said notification so far as it related to specifying Morgaon-Arjuni as headquarter of the Morgaon-Arjuni Sub-Division in Gondia District in Nagpur Division under entry No. 141 of the Schedule appended thereto, on the ground that in the draft notification dated the 26th June 2012, previously published under sub-section (4) of the said section 4, the headquarter of the Sadak-Arjuni Sub-Division was specified at Sadak-Arjuni and not at Morgaon Arjuni, as specified in the said final notification ;

And whereas, the Government of Maharashtra considered it expedient to specify that Morgaon-Arjuni and Sadak-Arjuni Talukas in Gondia District should constitute a Morgaon-Arjuni Sub-Division having headquarter at Morgaon-Arjuni ;

And whereas, *vide* the Government Notification, Revenue and Forests Department, No. Pra.Phe.2010/C.R.26/Reconstruction -3/M.10, dated the 23rd June 2015 the draft of the notification, which the Government of Maharashtra proposed to issue in this behalf in exercise of the powers conferred by clauses (iii) and (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), was published as required by sub-section (4) of the said section 4 for the information of all persons likely to be affected thereby ;

And whereas, the objections and suggestions received in this behalf are considered by the Government ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clauses (iii) and (vi) of sub-section (1) of section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby, amends the said notification as follows :—

In the said Notification, in the Schedule, for entry No. 141, the following shall be substituted, namely :—

Sr. No.	District	Name of Sub-Division	Areas of Talukas constituting Sub-Division	Headquarters of Sub-Division
(1)	(2)	(3)	(4)	(5)
“141.	Gondia	Morgaon-Arjuni	Morgaon-Arjuni and Sadak-Arjuni	Morgaon-Arjuni.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

K. P. WADTE,
Deputy Secretary to Government.